

जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्र,
सांगली येथे व्यवसाय मार्गदर्शन व समुपदेशन केंद्र
स्थापित करण्यासाठी येणा-या अंदाजित खर्चास
मान्यता देणेबाबत
अंतर्गत रचना व विद्युत कामावरील खर्च

महाराष्ट्र शासन
रोजगार व स्वयंरोजगार विभाग
शासन निर्णय क्रमांक: रोस्वरो-२०१४/प्र.क्र.२१२/रोस्वरो-१

जी.टी.हॉस्पिटल कॉम्प्लेस इमारत, ५ वा मजला,
नवीन मंत्रालय, मुंबई -४०० ००१
तारीख: १६ ऑक्टोबर, २०१४

वाचा -

- १) शासन निर्णय क्रमांक: रोजगार व स्वयंरोजगार विभाग, रोस्वरो-२०१२/प्र.क्र.३०९/रोस्वरो-१ दि.१९ मे, २०१४
- २) शासन परिपत्रक क्रमांक: वित्त विभाग, क्र.अंदाज-२०१४/प्र.क्र.११०/अर्थ-३, दिनांक ०१ जुलै, २०१४
- ३) शासन निर्णय क्रमांक: रोजगार व स्वयंरोजगार विभाग, रोस्वरो-२०१२/प्र.क्र.३०९/भाग-२/रोस्वरो-१ दिनांक १६ जुलै, २०१४
- ४) शासन निर्णय क्रमांक: रोजगार व स्वयंरोजगार विभाग, रोस्वरो-२०१४/प्र.क्र.१०९/रोस्वरो-१ दि.२१ ऑगस्ट, २०१४
- ५) आयुक्त, रोजगार, स्वयंरोजगार व कौशल्य विकास, रोजगार व स्वयंरोजगार संचालनालय यांचे पत्र क्र.रोस्वरो-९/सीजीसीसी/८६२५ दि.२६ ऑगस्ट, २०१४

शासन निर्णय-

उपरोक्त संदर्भाधिन शासन निर्णय दिनांक १९ मे, २०१४ अन्वये राज्यात रोजगार व स्वयंरोजगार केंद्रामध्ये व्यवसाय मार्गदर्शन व समुपदेशन केंद्रे स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला असून पहिल्या टप्प्यात मुंबई उपनगर, औरंगाबाद, नागपूर, सांगली व सिंधुदुर्ग येथे अशी केंद्रे स्थापन करण्यास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. शासन निर्णय, रोजगार व स्वयंरोजगार दि.२१ ऑगस्ट, २०१४ अन्वये सदर योजनेसाठी रु.४,००,५१,८००/- (रु. चार कोटी एकावन्न हजार आठशे फक्त) एवढे अनुदान मंजूर करण्यात आले आहे. आयुक्त, रोजगार, स्वयंरोजगार व कौशल्य विकास यांनी त्यांच्या दि.२६ ऑगस्ट, २०१४ च्या पत्रानुसार जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्र, सांगली येथे व्यवसाय मार्गदर्शन व समुपदेशन केंद्र स्थापन करण्यासाठी महाराष्ट्र राज्य लघु उद्योग विकास महामंडळ यांनी दिलेल्या अंदाजपत्रकानुसार अंतर्गत रचना व विद्युत या कामासाठी येणारा अंदाजित खर्च पुढील प्रमाणे आहे.

| अ.क्र. | अंदाजपत्रक सादर करणारी यंत्रणा | कामाचे स्वरूप | रक्कम रु. |
|--------|-------------------------------------|--------------------------|--|
| १ | महाराष्ट्र राज्य लघु उद्योग महामंडळ | अंतर्गत रचना (इंटेरीअर) | रु.५८,१६,९९८.०० (रु.अठ्ठावन लाख सोळा हजार नऊशे अठ्याणव फक्त) |
| २ | | विद्युत | रु.१४,५९,६०८.१२ (रु.चौदा लाख एकोणसाठ हजार सहाशे आठ व बारा पैसे फक्त) |
| एकूण | | | रु.७२,७६,६०६.१२ (रु.बहात्तर लाख सहात्तर हजार सहाशे सहा व बारा पैसे फक्त) |

२. या शासन निर्णयान्वये उपरोक्त रु.७२,७६,६०६.१२ (रु.बहात्तर लाख सहात्तर हजार सहाशे सहा व बारा पैसे फक्त) एवढ्या अंदाजित खर्चास प्रशासकीय मान्यता देण्यात येत असून सदर खर्चास खालील अटीच्या अधीन राहून मंजुरी देण्यात येत आहे.

१. सदर काम शासनाच्या विहित कार्यपध्दतीनुसार करण्यात यावे.

२. सदर काम निश्चित केलेल्या विनिर्दिष्टाप्रमाणे असल्याची खातरजमा केल्याखेरीज तसेच, त्यांच्या गुणवत्तेची खात्री पटल्याखेरीज त्याबाबतची पूर्ण रक्कम संबंधितांना प्रदान करण्यात येऊ नये.

३. उपरोक्त मंजूरी ही शासन निर्णय, वित्त विभाग, क्रमांक: विअप्र-१०.०८/प्र.क्र.७०/२००८/विनियम, दि.१५ मे, २००९ नुसार, वित्तीय अधिकार नियम पुस्तिका, १९७८ मधील भाग-पहिला, उप विभाग-दोन अनु. क्रमांक ३८ नियम ९०(१) नुसार प्रशासकीय विभागास असलेल्या वित्तीय अधिकारानुसार देण्यात येत आहे.

४. सदर खर्च सन २०१४-१५ साठी मंजूर अनुदानातून भागविण्यात यावा व मागणी क्र.झेड ए-०१, प्रधान लेखाशीर्ष-२२३०- कामगार व सेवायोजन, ०२- सेवायोजन व ००१- सेवायोजन व प्रशासन, ०६- व्यवसाय मार्गदर्शन व समुपदेशन केंद्राची स्थापना, (२२३०६०३८) १३ कार्यालयीन खर्च (योजनांतर्गत) या लेखाशीर्षाखाली खर्ची टाकण्यात यावा.

५. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१४१०१६१३१७०९९००३ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

सं.छ.तडवी

अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. मा.महालेखापाल, (लेखा व अनुज्ञेयता/ लेखा परीक्षा), एक, महाराष्ट्र, मुंबई
२. मा.महालेखापाल, (लेखा व अनुज्ञेयता/ लेखा परीक्षा), दोन, महाराष्ट्र, नागपूर
३. आयुक्त, रोजगार, स्वयंरोजगार व कौशल्य विकास रोजगार व स्वयंरोजगार संचालनालय, कोकण भवन, नवी मुंबई
४. वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई
५. नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई
६. अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई
७. अपर कोषागार अधिकारी, उप कोषागार कार्यालय, कोकण भवन, नवी मुंबई
८. जिल्हा कोषागार अधिकारी, जिल्हा कोषागार कार्यालय, सांगली
९. निवडनस्ती- रोस्वरो-१